

Seat No.: **MARCH - 2022 (Summer session) Examination**

Subject Code: 66637

(विद्यार्थ्यांनी हा विषय कोड OMR वर लिहावा / Student should fill this code on OMR sheet)

Subject Name: B.Voc Food Processing and Management_66637_66637 - Fundamentals of Nutrition
- II_26.07.2022_4.00 PM (Part - II, Sem - IV)

Date: 26-07-2022

Time: 16:00:00 to 17:00:00

QP Code: 8574QP

Total Marks : 50 Each Question 2 Marks, Total 25 Ques, Duration 1 Hr

1. ___ is used for metabolism of fat & protein./ ___ जीवनसत्व वापरले जातात स्निग्ध व प्रथिने च
मेटाबोलिसम साठी

- a. Vitamin B9/जीवनसत्व बी ९
b. Vitamin B5/जीवनसत्व बी ५
c. Vitamin B1/जीवनसत्व बी १
d. Vitamin B6/जीवनसत्व बी ६

2. The word vitamin is derived from ___ language./जीवनसत्वे हा शब्द ___ भाषेतून आला आहे

- a. latin/लॅटिन
b. greek/ग्रीक
c. roman/रोमन
d. none of the above/वरील कोणते नाही

3. Beri-Beri deficiency is caused due to ___/ बेरी-बेरी आजार ___ मुळे होतो

- a. Niacin/नियासिन
b. Biotin/ बायोटिन
c. Pantothenic Acid/पँटोथिनिक ऍसिड
d. Thiamine/थायामीन

4. Excess of vitamin C causes ___/जास्त प्रमाणत जीवनसत्व सी झाल्यास ___ होते

- a. Headache/डोकेदुखी
b. Vomiting/उलटी
c. Insomnia/निद्रानाश
d. All of the above/ वरील सर्व

5. One teaspoon contains ___ Sodium/१टी स्पून मध्ये ___ सोडियम असते

- a. 2000mg to 2400mg
b. 2400mg-2600mg
c. 2500mg-2700mg
d. 2200mg-2400mg

6. Maturation of collagen & elastin formation is function of ___ mineral/कॉलजन & इलास्टीन
तयार करणे ___ खनिज च कार्य आहे

- a. Iron/लोह
b. Copper/तांबे
c. Zinc/झिंक
d. Calcium/ कॅल्शियम

7. ___ is excellent source of zinc/ ___ झिंक च उत्तम स्त्रोत्र आहे

- a. Tea/चहा
b. Ginger/आलं
c. Spinach/पालक
d. Lean Meat/लीन मीट

8. Deficiency of vitamin B7 include ___./जीवनसत्व बी७ मध्ये ___ समावेश आहे

- a. hair loss/केस गळणे
b. brittle nails/नख तुटणे
c. Muscle pain/ स्नायू दुखणे
d. All of the above/वरील सर्व



9. ____ mineral is a constituent of thiamin & biotin/ ____ खनिज हा थायमिन आणि बायोटिनचा घटक आहे

- a. Calcium/कॅल्शियम
c. Sulphur/सल्फर

- b. Chlorine/क्लोरीन
d. Iron/लोह

10. ____ is called fresh fruit vitamin/ ____ याला ताजे फळांचे जीवनसत्व म्हणतात

- a. Vitamin K/जीवनसत्व क
c. Vitamin C/जीवनसत्व सी

- b. Vitamin A/जीवनसत्व अ
d. Vitamin D/जीवनसत्व डी

11. ____ is also called as beauty vitamin/ ____ ला सौंदर्य जीवनसत्व मानून ओळखले जातात

- a. Vitamin B2/जीवनसत्व बी २
c. Vitamin B9/जीवनसत्व बी ९

- b. Vitamin C/जीवनसत्व सी
d. Vitamin B5/जीवनसत्व बी ५

12. ____ is not easily destroyed by cooking methods./ ____ जीवसनसत्वे अन्न शिजवताना नष्ट होत नाही

- a. vitamin D/जीवनसत्व ड
c. Vitamin B12/जीवनसत्व १२

- b. Vitamin B1/जीवनसत्व ब१
d. Vitamin C/जीवनसत्व सी

13. Deficiency of folic acid results in ____./फॉलीक ऍसिड च कमतरता मुळे ____ होते

- a. pernicious anemia/पेरिनिचिऊस अनेमिया
c. megaloblastic anemia/मेगाब्लास्टिक अनेमिया

- b. weakness/अशक्तपणा
d. hair loss/केस गळणे

14. Water soluble vitamin are found in ____/पाणी विद्राव्य जीवनसत्व ____ मध्ये आढळले जातात

- a. rice/तांदूळ
c. fish/मासे

- b. vegetables/भाजी
d. all of the above/वरील सर्व

15. ____ is richest source of organ meat/ ____ उत्तम स्त्रोत्र आहे ऑर्गन मीट च

- a. Vitamin B2/जीवनसत्व ब२
c. Vitamin B12/जीवनसत्व ब१२

- b. Vitamin B5/जीवनसत्व ब५
d. Vitamin B3/जीवनसत्व ब३

16. Protein rich food are rich sources of ____/प्रथिनेयुक्त अन्न हे ____ चे उत्तम स्त्रोत्र आहे

- a. Sulphur/सल्फर
c. Chlorine/क्लोरीन

- b. Iron/लोह
d. Calcium/कॅल्शियम

17. Copper deficiency causes ____/तांबे ची कमतरता आढल्यास ____ होते

- a. Anemia/अनेमिया
c. both a & b/दोन्ही अ & ब

- b. Kwashiorkor/क्वाशिओकोर
d. none of the above/वरील पैकी कोणते नाही

18. B complex vitamins are insoluble in ____/बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व ____ मध्ये इन्सोल्युबल आहे

- a. fats/फॅट
c. both a & b/दोन्ही अ & ब

- b. water/पाणी
d. none of the above/वरीलपैकी कोणते नाही

19. ____ comes under major minerals./ ____ मुख्य खनिज मध्ये येते

- a. Calcium/कॅल्शियम
c. Sodium/सोडियम

- b. Chlorine/क्लोरीन
d. All of the above/वरील सर्व



20. Synthesis of prothrombin is done by __./प्रोथ्रॉम्बिन चे सिन्थेसिस __ मुळे होते

- a. Vitamin K/जीवनसत्व क
b. Vitamin C/जीवनसत्व सी
c. Vitamin E/जीवनसत्व इ
d. Vitamin A/जीवनसत्व अ

21. __ vitamins are excreted through urine/ __ जीवनसत्वे शरीरातून नष्ट केले जातात

- a. fat soluble vitamin/ फॅट सोल्युबल जीवनसत्व
b. water soluble vitamin/पाणी विद्राव्य जीवनसत्व
c. both a & b/दोन्ही अ & ब
d. vitamin k/जीवनसत्व क

22. Vitamin B3 is also called as __/जीवनसत्व बी ३ ला __ म्हणून ओळखले जाते

- a. Niacin/नियासिन
b. Biotin/बायोटिन
c. Folic Acid/फॉलीक ऍसिड
d. Pyridoxine/पायरीडॉक्सिन

23. Deficiency of calcium causes __/कॅल्शियम ची कमतरता असल्यास __ होते

- a. Rickets/रिकेट्स
b. osteomalacia/ऑस्टिओमाळशिया
c. both a & b/दोन्ही अ & ब
d. none of the above/वरीलपैकी काही नाही

24. Goiter is caused due deficiency of __/गॉईटर आजार __ ची कमतरते मुळे होतो

- a. Iodine/आयोडीन
b. Iron/लोह
c. Zinc/झिंक
d. Sulphur/सल्फर

25. __ mg calcium is present in adults/ __ mg कॅल्शियम प्रौढांमध्ये असते

- a. 400-500
b. 350-450
c. 500-550
d. 300-400

